

- १०.मानवी जीवनात होणारे वस्त्राचे उपयोग सांगता येत नाही.
- ११.मानवी जीवनात होणारे निवाऱ्याचे उपयोग सांगता येत नाही.
- १२.पाण्याचा खूप अपव्यव करतो.
- १३.पाणी पिणे झाल्यावर नळाची तोटी सुरुच ठेवतो.
- १४.इतरांना हिणवतो.
- १५.इतरांशी मिळून मिसळून सहकार्य करित नाही.
- १६.आळशी स्वभावामुळे इतर मुले गटात होत नाही.
- १७.अतिशय निष्काळजी पणे कृती करतो व चुकतो.
- १८.श्रम करणे चुकीचे वाटते.
- १९.कामचुकारपणा व कामाची टाळाटाळ करतो.
- २०.स्वतःच्या चुकांची जबाबदारी घेत नाही.
- २१.सहकाराची वृत्ती नाही.
- २२.पाण्यासंबंधीचे कथा / गाणे / मजकूर ऐकतो पण प्रश्नांची उत्तरे देत नाही.
- २३.पाण्यासंबंधीचे कथा / गाणे / मजकूर ऐकतो पण प्रश्नांची उत्तरे चुकीची देतो.
- २४.सुचविलेले गीत / कविता पाठप्रामाणे रटाळ पणे म्हणतो.
- २५.सुचविलेले गीत / कविता म्हणताना एकच ओळ व्यवस्थित म्हणतो.
- २६.दिलेल्या सूचनांचा अर्थ समजून घेता येत नाही.
- २७.दिलेल्या सूचना ऐकतो पण पालन करत नाही.
- २८.सुचविलेल्या विषया संदर्भाने माहिती चुकीची सांगतो.
- २९.सुचविलेला पाठ्यभाग, विषय अनुषंगाने विविध उपयोग सांगता येत नाही.
- ३०.सुचविलेल्या घटनेमागील नेमके कारण सांगू शकत नाही.
- ३१.सुचविलेल्या घटनेमागील कारणे चुकीची सांगतो.
- ३२.दिलेल्या घटने संदर्भाने अनुभवच नाही असे सांगतो.
- ३३.दिलेल्या घटने संदर्भाने अनुभव आहे असे सांगता येत नाही.

- ३४.पाठ्य भागातील दिलेल्या घटक / बाबींचे / आकृतीचे वर्णन चुकीच्या पद्धतीने सांगतो.
- ३५.केलेल्या कृतीचा क्रम सांगता येत नाही.
- ३६.केलेल्या कृतीचा क्रम सांगताना क्रम मागे पुढे करतो.
- ३७.दिलेल्या साहित्यामधून आवश्यक कृतीसाठी योग्य साहित्य निवडता येत नाही.
- ३८.साहित्य निष्काळजी पणे हाताळतो.
- ३९.सुचविलेल्या मातीच्या वस्तूचा तयार करता येत नाही.
- ४०.मातीच्या वस्तू बनविण्यात रस घेत नाही.
- ४१.शालेय सुशोभन करताना कामात रस घेत नाही.

विषय:-शारीरिक शिक्षण नंदिन निरीक्षण

- १.कोण्या खेळत किती खेळाडू असतात सांगतो
- २.विविध खेळाडूंची नावे माहिती ठेवतो
- ३.दूरदर्शनवरील खेळांची सामने आवडीने पाहतो
- ४.एरोबिक्स व्यायाम प्रकार मन लावून करतो
- ५.प्रामाणिकपणा व खेळाडू वृत्ती हे महत्वाचे गुण आहेत
- ६.नखे व केस नियमितपणे कापतो
- ७.रोज रात्री झोपण्यापूर्वी दात घासतो
- ८.दररोज किमान एक तरी असं करतो
- ९.दररोज प्राणायाम नियमित पाने करतो
- १०.खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो
- ११.दररोज नियमितपणे व्यायाम करतो
- १२.दररोज कुठला तरी एक खेळ खे;तोच
- १३.खेळ व विश्रांतीचे महत्व पटवून देतो
- १४.चौरस आहार घेण्याबाबत जागृत राहतो
- १५.व्यायामाचे फायदे इतरांना पटवून देतो
- १६.आरोग्यदायी जीवन शैलीमुळे सहसा आजारी पडत नाही
- १७.वाईट सवइ व्यसनापासून दूर राहतो
- १८.खुठल्याही खेळत /स्पर्धेत स्वतःहून भाग घेतो
- १९.स्पर्धेच्या वेळी आपल्या गटाचे नेतृत्व करतो
- २०.खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो